

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that 1)Smt.Rukmini Yohan Khandagle(wife) 2) Mr.Shalmon YohanKhandagle(son)3)Mr.Charles Yohan Khandagle(son) 4) Mrs. Manisha Devdas Arsud (daughter), the legal heirs of (Late) YOHAN VITTHAL KHANDAGLE who died Intestate on 29-04-2009 at home do hereby intend to own, inherit and transfer the deceased property (Room) in their own name situated at Village Katemanivali, in the chawl known as PAWANDEV COLONY, ROOM NO.1, CHAWL NO.2, NEAR SHANTIRAM COLONY, RAJARAM JADHAV MARG, BEHIND VITTHALWADI BUS DEPO, KALYAN (E), admeasuring area 400 sq.ft (built-up) (mixed) on OWNERSHIP BASIS. if anyone have any objection in respect of legal heirs and REGISTRATION OF RELINQUISHMENT DEED OF SAID ROOM can claim within 15 days from the date of publication With sufficient and valid proof to hereinbelow mentioned name and Phone No. Any objection after notice period Shall not be entertained and shall deemed to be cancelled and further transfer, sale-purchase, execution, registration of Relinquishment deed shall be completed accordingly. Date : 28/11/2019 Place :Kalyan

sd/-

Adv. Jensi Marshall

Mob : 9820308331

Apt., 1st Floor, Opp Yogeshwar Tower, Katemanivali Naka, Kalyan (E), 421306

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by **MR. ASHOK LAXMAN MAHLUKAR**, Owner of Flat No. 2697 on 3rd Floor, in the Building No. 95, in the Building known as " KANNAMWAR NAGAR SAHYOG CHS. LTD.", Kannamwar Nagar no. 2, Vikhroli (E), Mumbai - 400 083, dealing with my client about the sale in respect of Flat more particularly described in schedule written herein. (Herein afterreferred to as the said Flat). 1. The original allotment in the name of Mr. Dagadu R. Rathod, alongwith payment receipts, possession letter issued by the MHADA, 2. Original Sale deed made between Mr. Dagadu R. Rathod and Smt. Mahazabin Zainul Abedin, alongwith payment receipts, possession letter and transfer letter issued by the MHADA in the name of Smt. Mahazabin Zainul Abedin, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within seven days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction.

SCHEDULE

Flat No. 2697 on 3rd Floor, in the Building No. 95, in the Building known as " KANNAMWAR NAGAR SAHYOG CHS. LTD.", Kannamwar Nagar no. 2, Vikhroli (E), Mumbai - 400 083 area of the Room 225 sq.ft. Carpet, Survey No. 113, Village - Hariyali, CTS No. 356 A, in Village Hariyali, Kurla Taluka of Mumbai Suburban district.

S.S. Vichare -Advocate,

S-1, Shefers CHS LTD., behind Vikhroli Bus Depot, Vikhroli (E), Mumbai-400 083.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Karansingh Rudrasingh Rana of D-217 Raval Nagar Co Op Hsg Society, Cabin Road, Bhayandar (E) Dist. Thane-401105. He expired on 15/07/2004. His wife smt. Pyarudevi Karan Rana has sold the said flat Premises to the intending purchaser.

All the banks, financial institution, person Etc. are hereby requested to intimate to my client/Secretary of the society about any claim whatsoever regarding the sold the said flat premises with sufficient proof within 14 days from this notice otherwise it will be treated that nothing objections or claim is their over it.

R. J. MISHRA

Advocate High Court

8/108, Bhaidaya Nagar, Narghar Road, Bhayandar (E).

Date : 30/11/2019

Advocate High Court

8/108, Bhaidaya Nagar, Narghar Road, Bhayandar (E).

PUBLIC NOTICE

Take notice that, my client **Mr. Abdul Hamid Darudwale** is the owner of **Shop No. 18, Ground Floor, Building No. H-1/2/3, Poonam Sagar Complex Building No. 1 to 5 CHS Ltd., Opp Sector-9, Mira Road East, Dist. Thane** in short "**The Said Shop**", in terms of Agreement dated 21/05/2012 registered under Document No. TNN10-05064-2012 dated 22/05/2012. Agreement dated 26/12/2002 dated 27/12/2002 Regd. No. TNN2-2067 on 27/12/2002 executed between **M/s. Harsh Deep Construction, Mr. Manohar Narayan Surve** is reported to have been lost, the loss whereof is registered under Lost Report No. 6739/2019 dated 20.11.2019 with Vakola Police Station.

Any persons having claim in respect of the aforesaid documents may lodge their respective objections along with supporting documents to the undersigned within **15 days** from the date hereof, failing which it shall be presumed, there are no objections pertaining to the said documents or the said Flat.

sd/-

Zaigam Rizvi, Advocates,

For M/s. Zaigam & Jamshed

05, 1st Floor, Asmita Orient, Above CDD, Mira Road East, Dist. Thane

Place : Thane Date : 30.11.2019

PUBLIC NOTICE

I say that Under instruction and on behalf of my client **Mrs. MADHAVI DHIMANT JOSHI**, resident and owner of Flat No. D-503, 5TH Floor, Panch-Dham C & D Wing CHSL, Opp. Greater Bank, Anand Nagar, Dahisar (East), Mumbai- 400068, I have to state as under :-

I say that my client **Mrs. MADHAVI DHIMANT JOSHI**, is the absolute owner of Flat No. D-503, 5TH Floor, Panch-Dham C & D Wing CHSL, Opp. Greater Bank, Anand Nagar, Dahisar (East), Mumbai- 400068 and the following Agreements & Share Certificate in respect of the above said flat are lost/ misplaced by me details are as under :-

a) First Agreement dated 03/02/1992 executed between M/s. Jaycee Construction Co (Vendor) & BIPIN RATILAL VORA (HUF) its Karta (Purchaser).

b) Second Agreement dated 17/07/1993 executed between BIPIN RATILAL VORA (HUF) its Karta (Vendor) & 1) MR. CHANDRAKANT HARILAL JOSHI & 2) MRS. MRUDULA CHANDRAKANT JOSHI. (Purchaser).

c) Share Certificate bearing Certificate No.46, Register No. 46, Distinctive No. **226 to 230**, date: **25th June 1995**, which are lost/ misplaced by my client Mrs. MADHAVI DHIMANT JOSHI, and she have lodged Police Complaint bearing No. **5069/19**, dated **28/11/2019** with Dahisar Police Station, Mumbai.

If any person has any objection of any nature whatsoever for the said Lost/ misplaced of above said Agreements and Share certificate shall intimate the undersigned in writing at the under mentioned address within **15 days** from date of this Notice along with the documents in support of such objection otherwise such objection / claim shall be considers as waived. or any person has found the above mentioned documents, you are requested to kindly return the same to the below address.

sd/-

Advocate Chirag R. Pandya

Flat No. 705, Borivali Nandkuvar CHSL, Factory Lane, Near Amba Mata Temple Borivali (West) Mumbai 400092

Place: Mumbai Date: 30/11/2019

COROMANDEL INTERNATIONAL LIMITED

Regd. Office: "Coromandel House", 1-2-10, Sardar Patel Road Secunderabad-500003, Telangana, CIN :L24120TG1961PLC000892

In Pursuance to the order No. S.O.2900(E) dated 24th October, 2015 and its amendment dated 30th December, 2017, issued by Department of Agriculture Cooperation and Farmers Welfare, Ministry of Agriculture and Farmers Welfare, Govt. of India, Coromandel International Limited hereby notifies that it intends to sell 100 % Water Soluble Mixture of Fertilizer grades as per the specifications given: (i) **NPK 0-60-20**, Total Nitrogen: 0%, Total phosphate as P₂O₅: 60%, Total Potash as K₂O: 20%

In above grade has, (a) Moisture per cent by weight, maximum.: 0.5% (b) Total Chloride per cent by weight, maximum. : 1.5% (c) Sodium as NaCl, per cent by weight, maximum.: 0.5% (d) Matter insoluble in water % by wt., maximum.: 0.5% (e) Lead (as Pb) % by weight, maximum. : 0.003% (f) Cadmium (as Cd) % by weight, maximum. : 0.0025% , (g) Arsenic (as As) % by weight, maximum.: 0.01%

Email ID : mail@coromandel.sqm.murugappa.com

Website : www.coromandel.biz

Tel : 91-40-27842034/27847212, Fax : 91-40-27844117

BEFORE THE STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION FOR MAHARASHTRA AT MUMBAI

Old secretariats Building, Extension Building, Ground Floor, Opp. Jahangir Arts Gallary, M. G. Road, Kalaghoda, Mumbai - 400 032.

Complaint No. 2019/84

1. Mr. Vijay Naraindas Sadarangani
2. Mrs. Nirmala Vijay Sadarangani
Res: 34/801, Kanakia Sanskriti CHS. Ltd., Phase- II, Thakur Complex, 90 Feet Road, Opp. Saint Lawrence School, Kandivali (E), Mumbai - 400 101. Complainant CC/19/84 V/S

1. M/S. Kushi Developers A-2, Raj Nagar Co-op. Hsg., Gharitan Pada No. 2, Opp. Maharaj, Western Express highway, Dahisar (E), Mumbai - 400068. Opponent 1

2. Mr. Sunil Jain, M/s. Kushi Developers A-2, Raj Nagar Co-op. Hsg. Gharitan Pada No. 2, Opp. Maharaj, Western Express Highway, Dahisar (E), Mumbai - 400068. Opponent 2

3. Mr. Shantilal Jain, M/s. Kushi Developers A-2, Raj Nagar Co-op. Hsg. Gharitan Pada No. 2, Opp. Maharaj, Western Express Highway, Dahisar (E), Mumbai - 400068. Opponent 3

4. Mr. Samadhan G. Hongonda, M/s. Kushi Developers A-2, Raj Nagar Co-op. Hsg. Gharitan Pada No. 2, Opp. Maharaj, Western Express Highway, Dahisar (E), Mumbai - 400068. Opponent 4

5. Mrs. Rekha P Soni, M/s Kushi Developers A-2, Raj Nagar Co-op. Hsg. Gharitan Pada No. 2, Opp. Maharaj, Western Express Highway, Dahisar (E), Mumbai - 400068. Opponent 5

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT the Complainant above named has / have filed Complaint No. 19/84, before the State Consumer Disputes Redressal Commission Maharashtra at Mumbai.

The above mentioned Complaint were listed before the Commission for the hearing/ submission. However as the notice by regular service was not served upon the Opponent No. 1 to 5, the Commission ordered to issue notice by substituted notice i.e. Publication of notice in News Paper.

Therefore notice is given to the Opponent No. 1 to 5, that if you wish to contest the Complaint you are directed to appear in person or duly instructed pleader on 31/01/2020 at 10.30 a.m. before Commission.

TAKE FURTHER NOTICE THAT in default of your appearance on the date and time mentioned as above the Complaint may be decided in your absence No further notice will be given in relation thereto.

Given in my hand on this 22nd Day of November, 2019

sd/-

Registrar

State Consumer Disputes Redressal Commission Maharashtra, Mumbai.

जाहीर नोटीस

नमाम जननेस वा नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, माझे अशील शांती निवास जे को-ऑप.हो.सो.लि., केबीन रोड, माईरर (पूर्व) -४०११०५ या सोसायटीतील सदसिका क्र.बि-३०७ बाबत समासदत्व मिळविे म्हणुन श्रीमती तेजल जी. लांबा यांनी संस्थेकडे संयुक्तीक समासदत्व मिळवेकरिता अर्ज केला आहे. सदर सदसिका संस्थेच्या दफ्तरी श्री. गुरविंदर सिंग लांबा, श्रीमती अशा जी. लांबा आणि श्रीमती अमरजीत कौर लांबा यांच्या संयुक्त नावे आहे.

त्यांपैकी श्रीमती अमरजीत कौर लांबा यांचे दिनांक २२.०७.२०१२ रोजी निधन झाले आहे. त्याच्या इतर वारसांनी सत्यप्रतीज्ञापत्र व बचपत्र सुद्धा दिलेले आहे.

या हस्तांतरण बाबतीत कोणत्याही वारसांच्या, बँकेच्या किंवा इतर वारसांच्या कोणत्याही प्रकारच्या इस्कर्ती असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध होताच १५ दिवसांच्या आत याद्वारे खालील पत्त्यावर संयुक्त साधवा अन्यथा कोणत्याही हरकत नाही असे समजुन सदर सदसिकांचे समासदत्व श्रीमती तेजल जी. लांबा यांचे संयुक्तीक दिले जाईल त्यानंतर येणारी हरकत ही संस्थेचे पर्याप्तरीत व समासद यांचेवर बंधकाराकर नसेल.

दत्तप्रसाद रॉलकर

रॉलकर

दिनांक: ३०.११.२०१९

जी-८, होसा अपार्ट., गोवदेव, माईरर (पूर्व).

PUBLIC NOTICE

SHRI CHANDRAKANT SONU NAKASHE, a Member of the **SAI GANESH Co-op. Housing Society Limited**. Having address at **Jagannath Complex, Wing A-3, Kandernapada, Dahisar (West), Mumbai 400068**, and holding Flat No. **106** in the building of the society, died on 18/10/2018 without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of **15 days** from the publication of this notice, with the copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased members in the capital/ property of the society. "If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased members in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye- laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the Secretary of the society between **5.00 P.M. To 7.00 P.M.** from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of

Sai Ganesh Co-op. Housing Soc. Ltd

sd/-

Hon. Secretary

Place: Dahisar(W) Date: 30/11/2019

AAREY DRUGS & PHARMACEUTICALS LIMITED

Regd. Office: E-34, MIDC, Tarapur, Boisar, Dist. Palghar 401506

CIN: L99999MH1990PLC056538 Tel.: (022) 66313166

NOTICE is hereby given that the following Shareholders have lodged the transfer deed(s) along with share certificate(s) for Transfer of shares with old Transfer Deed (Form 7B) as per list mentioned below.

Name of Transferee	Folio No.	Distinctive Nos. From To	Certificate Nos. From To	Shares	Name of the Transferee
Mukul Bharat Kumar Desai	011619	396430 396689	2216 2217	240	Deepthi Batra

As per the SEBI circular dated 6th November 2018 clause 2(C) of the circular which allows transfer of old physical shares without production of PAN of the transferor and non-availability of transferor or mismatch of transferors signature and where the transferee is unable to get in touch with the transferor as he she is not available the Company will process Transfer of Shares in case the Company/ its Share Transfer Agent do not receive any objection/s for the same within 21 days from date of publication hereof.

For, Aarey Drugs & pharmaceuticals Ltd.

sd/-

Mihir Ghatlalia

Managing Director

Place : Mumbai Date : November 28, 2019

Advocate : Jannat Yadav

PUBLIC NOTICE

BEFORE THE HON'BLE CIVIL JUDGE SENIOR DIVISION THANE, AT THANE

Exhibit no.

M.A. NO. 1076/2019

MRS. VARSHALI JIVAN DANANE @ VARSHALI SURESH MANE AND 3 RESIDING AT: Himalaya Chs., Room no. 2, Building No. B-6, A-wing, Sector 6, Plot No. 13, Nerul, Navi Mumbai - 400706. Applicant

Above mentioned Applicants 1 to 4 to hars father Late Mr. Suresh Santu Mane Who is died on 18/03/2000 at At Post Diskal, Taluka Khatav, Dist Satara, Late Mr. Suresh Santu Mane his property mention is follows

Schedule Of Property

HIMALAYA CHS., ROOM NO. 2, BUILDING NO. B-6, A- WING, SECTOR 6, PLOT NO. 13, NERUL, NAVI MUMBAI 400706.

Applicants are applied for Succession Certificate in the Civil Court of Thane, if anybody any claims of this property to appear Hon'ble court Thane and give written objection from the publish of notice within 30 days.

In the event that none of the above methods is objected to, the applicants request from will provide the Heirship Certificate. Subsequent objection will not be considered.

Today date of 29 November 2019 with my signature and court seal to give.

(SEAL)

By order

Signature

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Late Mrs. Asha Bhanudas Sargade, is/was the sole and absolute owner of below mentioned flat premises, she expired on 14/08/2016, leaving behind her Mr. Bhanudas Vitthal Sargade, as her legally wedded husband and claimant of said flat premises, and accordingly society has transfer the share certificate in his name, now he has agreed to sell my client said flat premises free from all encumbrances and claims.

Any person having any claim against or to the said property or any part thereof by way of inheritance, mortgage, sale, gift, lease, lien charge, trust, maintenance, easement, possession, occupation or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at office No. 24, Cabin No. 20, Kumar Business Centre, 2nd Floor, 105, Abubakar House, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai – 400 023, within a period of 15 days from the date hereof otherwise the sale agreement will be completed without reference to such claim and the same will be considered as waived and abandoned.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that piece or parcel of flat premises being and situated at Ganesh Krupa 11/F-1, SRA Co-Op. Housing Society Ltd., Flat No 202, Sangharsh Nagar, Chandivli farm Road, Andheri (E), Mumbai no. 400072, area admeasuring about 225 Sq. Ft. in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban.

sd/-

Kshitish Shukla

Advocate High Court

Mobile No. 9870322182

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client **Smt. Ranjana Ramesh Bagore**, that her husband Shri. Ramesh Ramnath Bagore had purchased the Flat No. B/24, admeasuring 341 Sq. Ft. Built up Area, located on the Ground Floor, in the Building known as **Jai Balaji Co-operative Housing Society Ltd.**, Situated at Ganesh Nagar, Dombivli (W) Thane 421202 vide Agreement for sale dated. 24/07/1992, the said agreement for sale executed on 24/07/1992, which is registered with joint sub-registrar Kalyan-3, under Document No. Chha-2641. Late, Ramesh Ramnath Bagore expired on 05.08.2004; leaving behind him following heirs 1) Smt. Ranjana Ramesh Bagore – wife and 2) Mr. Pawan Ramesh Bagore - Son, as only legal heirs now my client want sell the said Flat No. B/24.

All the persons/any other legal heirs, Government Authorities, Banks, Financial Institution, Trust Etc. are requested to intimate to me as their Counsel about any claim in or upon the said Flat within 14 days from this notice to below mentioned address, otherwise it will be treated that nothing objection or claim is their over it.

Sign/-

Adv. Sheela Shingane- Kaprekar

Advocate & Notary (Government Of India) Flat No. 9, Shram Safalya, Mahtama Phule Road, Dombivli (W) 421202.

Date: 30/11/2019

GULMOHAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.

Regd. No.:MUMMMRDA/HSG(T.C.)/100/2008-09 Dt.-25.04.2008

Bldg.No.05, M.M.R.D.A. Colony, Tunga Village, Jogeshwari Vikroli Link Road, Powai, Mumbai-400 072.

NOTICE

APPENDIX - 16

Aziz Papa Rajendra (After proselytized into the Islam Religion Rehmatulla Kukam Shaikh) a Member of the Gulmohar Co-operative Housing Society Ltd. Having Address at Bldg. No 5, M.M.R.D.A. Colony, Tunga Village, Jogeshwari Vikroli Link Road, Powai, Mumbai-400 072 and holding flat/tenement No.403 In the building of the society, died on 27/08/2016, Without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the Capital/property of the society within a period of 15 days from publications of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of society in such manner as is provided under the Bye laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye laws of the society. A copy of the registered Bye laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 8.00 PM to 10.00 PM from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Powai, Mumbai.
Date: 25/11/2019

(Stamp)

For and on behalf of

The Gulmohar Co-operative Housing Society Ltd.

sd/-

Wahed Sayyed Shabbir

Secretary

CREATIVE PERIPHERALS AND DISTRIBUTION LIMITED

(Earlier known as Creative Peripherals and Distribution Private Limited)

CIN: L52392MH2004PLC148754

Regd. Office: 3rd and 4th Floor, Plot No 137AB, Kandivali Co Op Industrial Estate Limited, Charkop, Kandivali West, Mumbai - 400 067

Tel: +91 22 5061 27001 e-mail: cs@ecreativeindia.com Website: www.ecreativeindia.com

Extract of Un-audited Consolidated Financial Results for the Quarter ended September 30, 2019

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Half year ended		Year Ended
		30.09.2019	30.09.2018	30.09.2019	30.09.2018	
		Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited
1	Total income from operations					
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	217.27	175.04	523.38	347.72	827.42
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	217.27	175.04	523.38	347.72	827.42
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	181.27	118.25	380.43	216.87	584.77
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	178.54	118.25	377.70	216.87	581.23
6	Equity Share Capital	1,160.00	580.00	1,160.00	580.00	580.00
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Audited Balance Sheet of previous year as on 31.03.2019	-	-	-	-	2,751.34
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -					
	(a) Basic	1.54	2.04	3.26	0.93	2.51
	(b) Diluted	1.54	2.04	3.26	0.93	2.51

Notes: 1.

Extract of Standalone Un-audited Financial Results for the quarter & half year ended on September 30 2019

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Half year ended		Year Ended
		30.09.2019	30.09.2018	30.09.2019	30.09.2018	
		Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited
1	Total Revenue for Operations	8,986.68	7,908.00	19,466.19	15,654.65	37,071.60
2	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	286.24	175.04	592.36	347.72	827.42
3	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	246.59	118.25	445.75	216.87	581.23

2. The Company, has adopted Indian Accounting Standards IND AS; prescribed under the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder, with effect from August 05, 2019 and accordingly, above Standalone & Consolidated financial results have been prepared in accordance with IND AS as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder

3. The above Un-audited financial results for the quarter ended on September 30, 2019 have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors in their meeting held on November 30, 2019

4. The above is an extract of the detailed format of Consolidated & Standalone Un-audited Financial Results for the quarter ended on September 30, 2019 filed with the NSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results for the quarter ended on September 30, 2019 is available on the NSE and on Company's website viz. www.ecreativeindia.com

For Creative Peripherals and Distribution Limited

(Signature)

Ketan Patel

Chairman and Managing Director

Place: Mumbai

Date: November 28, 2019

DHFL

Changing Rules Changing Lives

DEWAN HOUSING FINANCE CORPORATION LIMITED

National Office: HDIL Tower, 8th Floor, Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai - 400051

Zonal Office : DHFL, 3rd Floor, Rustomjee Business School, Rustomjee R-Cade, Jaywant Sawant Road, Dahisar West, Mumbai - 400 068.

APPENDIX IV POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Dewan Housing Finance Corporation Limited (DHFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub –section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of DHFL for an amount as mentioned herein under with interest thereon.

Name of the Borrower(s)/ Guarantor(s)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date and Amount	Date of Possession
(Loan Code No. 00003136/- Vashi Branch) Santosh Dalmi Chhitarawal Gurjar (Borrower) Chhitarawal Gurjar (Co- Borrower)	All that part and parcel of Property bearing- A - 301, Lowjee Residency, Plot No. 8, 9, 10, 11, & 12, CTS- 1093, Village Chinchavali Shekin, Khalapur, Raigad Raigad Maharashtra- 410202	18/02/2019- for Rs. 11,33,585/- (Rupees Eleven Lakhs Thirty Three Thousand Five Hundred Eighty Five and Paise Zero Only)	26/11/2019
(Loan Code No. 00006557/- Kalyan Branch) Sunitha Jain (Borrower) Adesh Jain (Co- Borrower)	All that part and parcel of Property bearing- Flat No. 1702, 17th Floor, Wing No. A1, Patel Colossus, Bhiwandi Murbad Road, Opp Birla College, Chikanghar, Kalyan West, Thane- 421301	23/04/2018- for Rs. 37,42,904/- (Rupees Thirty Seven Lakhs Forty Two Thousand Nine Hundred Four and Paise Zero Only)	25/11/2019
(Loan Code No.00003757/- Fort Branch) Sachin Bansode (Borrower) Pralhad B Bansode (Co- Borrower)	All that part and parcel of Property bearing- Flat No. 403, 4th Floor, Valley Shilp Housing Scheme, Kharghar, Near Sector 36, Panvel, Raigad, Raigad- 410210, Maharashtra.	11/10/2018- for Rs. 44,95,452/- (Rupees Forty Four Lakhs Ninety Five Thousand Four Hundred Fifty Two and Paise Zero Only)	26/11/2019
(Loan Code No. 00041425/- Thane - Naupada Branch) Vijay Bhimarav Chougale (Borrower) Jyoti Vijay Chougale (Co- Borrower)	All that part and parcel of Property bearing- Flat No 303, 3rd Floor, Bldg No. L-15 Swapnapoorti Housing Scheme Near Talaja Jail, Kharghar, Navi Mumbai, Raigad- 410210	23/04/2018- for Rs. 24,65,530/- (Rupees Twenty Four Lakhs Sixty Five Thousand Five Hundred Thirty and Paise Zero Only)	26/11/2019
(Loan Code No. 00002120/- Fort Branch) Deepak Maruti Bhor (Borrower) Sunil Maruti Bhor (Co- Borrower)	All that part and parcel of Property bearing- Flat No. 303, 3rd Floor, Wing B, Sairaj Plaza, Opp. Katrap Vidyalaya, Katrap, Badlapur East, Thane- 421003	20/07/2018- for Rs. 15,03,580/- (Rupees Fifteen Lakhs Three Thousand Five Hundred Eighty and Paise Zero Only)	26/11/2019
(Loan Code No. 00005275/- Ambarnath Branch) Amruta Ankush Palkar (Borrower) Jayesh V Badrike (Co- Borrower)	All that part and parcel of Property bearing- Flat No. 103, 1st Floor, A- Wing Lodha Complex- Building Chandresh Upvan Near Marathon Nagari Complex, Shirgaon, Badlapur, E, Thane- 421605	24/10/2018- for Rs. 15,04,315/- (Rupees Fifteen Lakhs Four Thousand Three Hundred Fifteen and Paise Zero Only)	26/11/2019
(Loan Code No. 00000035/- Wada Branch) Jayashree Narayan Patil (Borrower) Janhavi Jayesh Patil (Co- Borrower)	All that part and parcel of Property bearing- Flat No. 03, 3rd Floor, Bldg No.3 Trishul Building, Nr. National English School, Kudus Trimurti Complex, Kudus., Thane- 421312	27/12/2018- for Rs. 8,40,706/- (Rupees Eight Lakhs Forty Thousand Seven Hundred Six and Paise Zero Only)	26/11/2019
(Loan Code No. 00028158/- Mumbai Metro Branch) Sandeep Shripat Parab (Borrower) Samruddhi Sandeep Parab (Co- Borrower)	All that part and parcel of Property bearing- Flat No. 11, 2nd Floor, Bldg No. 18, Type B Prabodhan Chsl, Plot No.16, Sector-11 Khanda Colony, Nr Ryan School, New Panvel West, Raigad- 410204, Maharashtra.	11/10/2018- for Rs. 18,66,901/- (Rupees Eighteen Lakhs Sixty Six Thousand Nine Hundred One and Paise Zero Only)	27/11/2019
(Loan Code No. MUM37733/- Dahisar Branch) Jinderjit Singh Sohi (Borrower)	All that part and parcel of Property bearing- H/ Flat No. B402, Floor No. 4th, Plot No. 11, Belapur Ellora CHS, Village, CBD Belapur, Thane,-400615	13/06/2018- for Rs. 69,82,368/- (Rupees Sixty Nine Lakhs Eighty Two Thousand Three Hundred Sixty Eight and Paise Zero Only)	26/11/2019
(Loan Code No. 00032333/- Mumbai Metro Branch) Silver Land Development Corporation (Borrower) Sri Harsh Developers (Co- Borrower)	All that part and parcel of Property bearing- G + 2 Floor, Le Palazzo Tower, August Kranti Marg, Nana Chowk Papanaswadi, Grant Road West, Mumbai, Mumbai Suburban- 400036, Maharashtra.	16/11/2018- for Rs. 8,69,50,331/- (Rupees Eight Cores Sixty Nine Lakhs Fifty Thousand Three Hundred Thirty One and Paise Zero Only)	26/11/2019

Date : 30-11-2019

Place: Mumbai

sd/-

(Authorised Officer)

Dewan Housing Finance Corporation Limited

शनिवार, दि. ३० नोव्हेंबर २०१९

तेलंगणा पोलीस नराधमांना लवकरात लवकर पकडतील : के. टी. रामा राव

हैदराबाद, दि.२९ : तेलंगणाचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के टी रामा राव यांनी हैदराबाद येथे घडलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टर प्रियांका रेड्डी यांच्या हत्येच्या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे.

ट्रिटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना रामा राव म्हणाले, डॉ. प्रियांका रेड्डी यांच्या हत्येच्या घटनेने मी स्तब्ध झालो आहे. या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले असून मी स्वतःकडे जातीने लक्ष देईल. मला विश्वास आहे की, तेलंगणाचे पोलीस हे घृणात्मक कृत करणाऱ्या जनावरांना लवकरात लवकर पडून प्रियांकास न्याय मिळवून देईल. कोणत्याही संकटात असल्यास कृपा करून १०० वर संपर्क करा.

पशुवैद्यकीय डॉक्टर प्रियांका रेड्डी यांचावर बुधवारी हैदराबाद जवळील शमशाबाद टोल प्लाझा परिसरात अज्ञान व्यक्तींनी हत्या आणि बलात्कार केल्याचे समजते. प्रियांका रेड्डी यांच्या निर्घृण हत्या प्रकरणावर सामाजिक माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

पॅराग्लायडिंग करताना दोर निखळला ; पडून मृत्यू

कुल्लू: हनिमूनसाठी हिमाचल प्रदेशला गेलेल्या एका जोडप्यावर दुर्दैवी प्रसंग ओढावला. पॅराग्लायडिंग करताना नवविवाहित जोडप्यापैकी पतीचा अपघाती मृत्यू झाला. अरविंद अशी त्याची ओळख पटवण्यात आली आहे. अरविंद पॅराग्लायडिंग करत असताना हार्नेस (दोरखंड) सैल झाल्याने ते खाली आदळला आणि त्याचा मृत्यू ओढवला. पत्‍नी जमिनीवरूनच त्याच्या पॅराग्लायडिंगचा आनंद घेत होती आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

पोलिसांच्या माहितीनुसार, अरविंदला या साहसी राइडचा आनंद लुटायया होता, तर त्याच्या नवविवाहित पत्नीला पॅराग्लायडिंग करायचे नव्हते, त्यामुळे तिने खालीच थांबायचे ठरवले. या अपघातात पायलटही लँडिंग करताना गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी सांगितले की पायलटकडे फ्लाइट्गचा वैध पत्रवानादेखील नव्हता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

जाहीर सूचना

मी असे ममूर करीत आहे की, माझे अशील श्रीमती माधवी धिमंत जोशी र/डि.: फ्लॅट क्र.डी-५०३, ५वा मजला, पंचधाम सी अँड डी विंग कोठासमोर , ग्रेटर बँकेच्या समोर, आनंद नगर, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ यांच्या वतीने व निदेशनांअंतर्गत मी येथे सूचित करित आहे की:-
मी असे ममूर करतो की, माझ्या अशील श्रीमती **माधवी धिमंत जोशी** या फ्लॅट क्र.डी-५०३, ५वा मजला, पंचधाम सी अँड डी विंग कोठेसमोलि, ग्रेटर बँकेच्या समोर, आनंद नगर, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ जागेचे एकेमेव आले आहे आणि त्यांनी दहिसर पोलीस ठाणे येथे दिनांक ३८.११.२०१९ रोजीच द्वितीय कारारनामा.
ब) बिपिनी रतिलाल वोरा (पंचघुपक) कर्ता (खेदीदार) यांच्या दरम्यान झालेला दिनांक ३८.०७.१९९२ रोजीचा पहिला कारारनामा.
क) दिनांक २५ जून, १९९५ रोजीचे अनुक्रमक २२६ ते २३० धारक नोंद क्र.४६ मधील भाग प्रमाणपत्र क्र.४६ हे माझे अशील श्रीमती माधवी धिमंत जोशी यांच्याकडून हारवले/गाहाळ झाले आहेत-
अ) मे. जेसी कन्स्ट्रक्शन कंपनी (विक्रेता) आणि बिपिनी रतिलाल वोरा (पंचघुपक) कर्ता, (खेदीदार) यांच्या दरम्यान झालेला दिनांक ३८.०७.१९९३ रोजीचा द्वितीय कारारनामा.
क) दिनांक २५ जून, १९९५ रोजीचे अनुक्रमक २२६ ते २३० धारक नोंद क्र.४६ मधील भाग प्रमाणपत्र क्र.४६ हे माझे अशील श्रीमती माधवी धिमंत जोशी यांच्याकडून हारवले/गाहाळ झाले आहे आणि त्यांनी दहिसर पोलीस ठाणे येथे दिनांक २८.११.२०१९ रोजी तक्रार क्र.५०६९/१९ नोंद केली आहे.

कोणा व्यक्तीस सदर हारवलेले/गाहाळ झालेले सदर कारारनामा/भाग प्रमाणपत्राबाबत कोणताही अडथळा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकडचे खालील मुद्दे कलेल्या पत्त्यावर त्यांचे नावा/आक्षेप पृष्ठवर्षी दस्तावेजांसह सदर सूचना तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा असे आक्षेप/दावा त्याच काला केले आहेत म्हणून विचारात घेतले जातील किंवा जर कोणा व्यक्तीचा वग नमुद दस्तावेज सापडल्यास त्यांनी कृपया खाली नमुद केलेल्या पत्त्यावर आणुन द्यावेत.

सही/-
अॅड. चिराम उर. पंड्या
बोरिवली उच्च न्यायालय
फ्लॅट क्र.७७५, बोरिवली नॅकुबर कोहोसोलि., फॅटटी लेन, अंबाभाता
महाराष्ट्र,
बोरिवली (प.), मुंबई-४०००९२.
दिनांक:३०.११.२०१९
ठिकाण: मुंबई

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED
CIN: U67190MH1993PLC073154
Head Office & Regd Office : Ground Floor, AML Centre-1, 8 Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai - 400 093. Tel: 022 - 6624 2700
Email: customercare@taurusmutualfund.com
A copy of CSID, SAI and CKIM along with application form may be obtained from Fund's Website: www.taurusmutualfund.com

TAURUS
Mutual Fund

NOTICE

Declaration of Dividend in Taurus Starshare (Multi Cap) Fund. An open ended equity scheme investing across large cap, mid cap and small cap stocks.

Notice is hereby given that the trustees of Taurus Mutual Fund have approved the declaration of dividend in the Dividend Option of the various Plans in Taurus Starshare (Multi Cap) Fund (the Scheme) as under:

Name of the Scheme / Plan	Dividend (Per Unit)*	Face Value Per Unit	Record Date	NAV as on 28.11.2019
Taurus Starshare (Multi Cap) Fund Regular Plan-Dividend Option	₹ 0.50	₹ 10.00	05.12.2019	₹ 56.78
Taurus Starshare (Multi Cap) Fund Direct Plan-Dividend Option	₹ 0.50	₹ 10.00	05.12.2019	₹ 61.00

*The above rate is net of Dividend Distribution Tax and other statutory levies.

Pursuant to the payment of dividend, the NAV of the dividend option of the Scheme / Plans will fall to the extent of payout and statutory levy, if any.

The above dividend will be subject to the availability of distributable surplus in the dividend option of the Scheme/ Plans on the record date.

All unitholders / beneficial owners under the Dividend option of the above mentioned Scheme / Plans whose names appear on the register of unitholders / the statement of beneficial owners maintained by the Depositories on the aforesaid Record Date, will be entitled to receive the dividend.
Intimation of any change of address / bank details should be forwarded latest by the record date i.e. **December 05, 2019** to the Offices / Investor Service Centres of Taurus Mutual Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form).

Place: Mumbai
Date: **November 29, 2019**
Notice No. 14/2019-20
For Taurus Asset Management Company Ltd.
(Investment Manager for Taurus Mutual Fund)
Sd/-
Authorised Signatory
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

कोरोमण्डल इंटरनॅशनल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कोरोमण्डल हाऊस,

1-2-10, सरदार पटेल रोड, सिकंदराबाद-500 003, तेलंगाणा,

CIN :L24120TG1961PLC00892

शेतीय संघटना आणि शेतकरी कल्याण, शेती आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारे दिलेल्या 24 ऑक्टोबर 2015च्या ऑर्डर क्र. S.O.2900 (E) ला अनुसरून, आणि त्यात 30 डिसेंबर 2017 रोजी केलेल्या सुधारणेनु-सार, कोरोमण्डल इंटरनॅशनल लिमिटेड येथे असे जाहिर करते की त्यांना 100% पाण्यात विरघळणाऱ्या खाताची विक्री खालील वैशेष्यसंग्रह करायची आहे:
1) पल्मरफ्री 0:60-20 एकूण नायट्रोजन : ०%, P₂O₅ सुमार : 60%.
एकूण फॉस्फोर, K₂O नुसार एकूण पोटॅश : 20%.
वरील श्रेणीमध्ये (a) वजनानुसार एकूण ओलावा, कमाल. : ०.5%
(b) वजनानुसार एकूण क्लोराईड, कमाल: 1.5%
(c) NaCl नुसार सोडियमचे, वजन, कमाल : 0.5%
(d) पाण्यात विरघळणारे घटक % वजन, कमाल : ०.5%
(e) लिंड (लंड म्हणून) % वजन, कमाल : ०.0003%
(f) केडियम (उप म्हणून) % वजन कमाल : ०.0025%
(g) आर्सेनिक (AS म्हणून) % वजन, कमाल: ०.01%.

ई-मेल : mail@coromandel.murugappa.com,

वेब: www.coromandel.biz

फोन : 91-4०-27842034/27847212, फॅक्स : 91-4०-27844417

<p align="center">ताबा सूचना (स्थाय मालमत्तेकरिता)</p> <p align="center">सिक्ब्युरीटी इंस्ट्रेट (एफकोसिमेट) कलस, २००२ च्या (नियम ८(१))</p>	
<p>ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्ब्युरीटायझेन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेट्स अँड एफकोसिमेट ऑफ सिक्ब्युरीटी इंस्ट्रेट अँडर २००२ (५४/२००२) अंतर्गत आण बँकेचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्ब्युरीटी इंस्ट्रेट (एफकोसिमेट) कलस, २००२ च्या नियम ३ सहाचिा कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाऱांअंतर्गत त्यांनी ०४.०७.२०१९ रोजी वितरित केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदारी श्री. गणेश साजीब अली व श्रीमती सवेरा खासुन यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रकम क्र.५०,९१,७६६.५० (रुपये पचास लाख पंचपंधराण हजार सातशे सहासह आणि पैसे पन्नास फक्त) आणि त्यावरील व्याज ज्या करण्यास सांगण्यात आले होते.</p> <p>कर्जदारा यांनी वर नमुद केलेली रक्कम भण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(१) सहाचिा सिक्ब्युरीटी इंस्ट्रेट (एफकोसिमेट) कलस, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाऱांअंतर्गत खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा ताबा २६ नोव्हेंबर, २०१९ रोजी घेतलेला आहे.</p> <p>कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३(८) च्या तरतुदीनुसार प्रसिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उल्लभ्य आहे.</p> <p>विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी आंध्र बँक यांच्याकडे कर्जदाराकडून देव असलेली संपूर्ण रक्कम अधिक त्यावरील व्याज ज्या करावी.</p>	
<p align="center">स्थाय मालमत्तेचे वर्णन</p> <p align="center">खालील समाविष्ट मालमत्तेचे सर्व भाग व खंड</p> <p>१. जमीन व इमारत-निवासी क्षेत्रफळ सुमारे ९५० चौ.फु., फ्लॅट क्र.अी-३०३, कला इमारत, कस्तूर क्र.२०५, पाडाघाचा पाडावखंड, कळोजा बायपास रोड, खोनी गाव, कल्याण तालुका, ठाणे जिल्हा-४२१३०१.</p>	
<p>टीकाण : नवी मुंबई</p> <p>दिनांक : २६.११.२०१९</p>	<p align="center">सही/-</p> <p align="center">एजीएम व प्राधिकृत अधिकारी</p> <p align="center">आंध्र बँक</p>

Pipeline Infrastructure Limited <p>(Formerly known as Pipeline Infrastructure Private Limited)</p> <p>CIN: U60300MH2018PLC308292</p> <p>Registered Office: Unit No. 703, 7th Floor, Tower 3, Equinox Business Park, Off BKC, L.B.S. Marg, Kurla (W), Mumbai, MH - 400070, IN; <p>Tel No : +९१-22-6210 4100; Fax No : +९१-22-6210 4150; <p>Email : compliance@pipelineinfra.com; Website : www.pipelineinfra.com</p></p></p>

NOTICE TO DEBENTUREHOLDERS

RECORD DATE FOR PAYMENT OF INTEREST

Notice is hereby given that pursuant to the terms of 8.9508% Secured, Rated, Listed, Redeemable Non-convertible Debentures in the denomination of Rs. 10,00,000 each, issued by Pipeline Infrastructure Limited, on private placement basis and listed on the debt market segment of BSE Limited ("NCDs"), the Company has fixed 'Record Date' for determining the names of the NCD holders eligible to receive interest. The NCD holders whose names appear as Beneficial Owners on the Record Date as per the list furnished by the Depositories would be entitled to the said payment, as per the following details:

Purpose	Record date	Due date for payment
Payment of Interest	Monday, December 16, 2019	Tuesday, December 31, 2019

For and on behalf of the Board of Directors

Pipeline Infrastructure Limited

(formerly known as Pipeline Infrastructure Private Limited)

Sd/-
Mihir Nerurkar
Director
DIN: 0238842

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय श्रीमती अशा भागुदास सरगडे या खाली नमुद केलेल्या फ्लॅट जागेच्या एक्मेव मालक आहेत/होत्या, यांचे दिनांक १३.०८.२०१६ रोजी निघन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर विवाहीत पती व सदर फ्लॅट त्यांचे दावेदार म्हणून श्री. भागुदास विठ्ठल सरगडे आहेत आणि तदनुसार सोसायटीने त्यांच्या पश्चात पण प्रमाणपत्र हस्तांतरीत केले आहे आणि जाता ते सर्व अधिभार व दावापासुन मुक्त असलेली सदर फ्लॅट जागा माझे अशिलास विक्री करू इच्छित आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, तारण, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, मालकीहक्क, अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक्क, ताबा, वहिवाट किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताचे कार्यालय क्र.२४, कॅपिन क्र.२०, कुमार बिझनेस सेंटर, २रा मजला, १०१, अंबुबकर हाऊस, मुंबई साम्बावर मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००२३ येथे आजच्या तारखेपासून १५ दिवसांच्या कालावधीत कळवावे, अन्यथा अशा दावांच्या संदर्भाशिवाय विक्री करारनामा पुर्ण केला जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल.

वर संदर्भित अनुसूची

गणेश कृपा ११/एफ-१ एसआरए को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., फ्लॅट क्र.२०२, २२५ नगर, चांदिवली फार्म रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२, क्षेत्रफळ सुमारे २२५ चौ.फु., नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील फ्लॅट जागेचे सर्व भाग व खंड.

सही/-

बितीय सुरला

वकील उब न्यायालय

मोबा. ९८७०३२९२८२

जाहीर सूचना

श्री. चंद्रकांत सोनु नकाणे हे साई गणेश को – ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, यांचा पत्ता-जगन्नाथ कॉम्प्लेक्स, विंग ए-३, कांदरपाडा, दहिसर (पश्चिम), मुंबई-४०००६८ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.१०६ चे मालक आहेत यांचे १८.१०.२०१८ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निघन झाले.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/ तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुत्रावाच्या प्रतिसंदर्भ मागावण्यात येत आहेत. वर दिलेल्या सूचनापत्रात जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल /मिळक तीमधील शे अर्स व हितसंबंधांशी सो सायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल /मिळकतीमधील मयत सभासदाच्या शे अर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कायदाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीकी प्रत दावेदार /आक्षेपकाद्वारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी सार्व.५.०० ते सार्व.७.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता

साई गणेश को – ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड

सही / –

(सचिव)

दिनांक:३०.११.२०१९ ठिकाण: दहिसर (प.)

(५१)

Creative Peripherals

नोंदणीकृत कार्यालय: ३रा व ४था मजला,
मुंबई-४०००६७. दूर.क्र.:९१-२२-५०६१२७००

३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या

तपशील

क्र.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२०१८	२०१७	२०१६	२०१५	२०१४
१.	कार्यावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी)	२१७.२७	१७५.०४	५२३.३८	३४७.७२	८२७.४२
२.	करपत्रे कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी)	२१७.२७	१७५.०४	५२३.३८	३४७.७२	८२७.४२
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	२१८.२७	११८.२५	३८०.४३	२१६.७७	५८४.७७
५.	कारावधीकरिता एकूण सर्ववर्ध उत्पन्न (करानंतर)	१८७.५४	११८.२५	३७७.७७	२१६.८७	५८१.२३
६.	समाप्ती भांडवल	११६०.००	५८०.००	११६०.००	५८०.००	५८०.००
७.	राखीव (३१.०३.२०१९ रोजी संपलेल्या मागील वर्षाचे लेखापरिक्षित ताखेद्वर फक्तत दित्यानुसार पुनर्मूल्यांकित लेखापरि कडून)	-	-	-	-	२७५१.३४
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	१.५४	२.०४	३.२६	०.९३	२.५१
अ. मूळ		१.५४	२.०४	३.२६	०.९३	२.५१
ब. संपीकृत		१.५४	२.०४	३.२६	०.९३	२.५१

टीप: १ ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तपशील
कार्यचलनातून एकूण उत्पन्न
करपत्रे कार्यचलीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)
कारावधीकरिता एकूण सर्ववर्धन उत्पन्न (करानंतर)
कंपनीने दिनांक ५ ऑगस्ट, २०१९ पासून आहे आणि तदनुसार उपरोक्त एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष इंडस्ट्रयल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या नियम ३३ अन्वये व एलएसईसह सादर केले आहेत.
३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही करिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमीतीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० नोव्हेंबर, २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.
४. सेबी (लिट्रिजि ऑडिब्लिशम अँड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये एलएसईसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि कंपनीच्या www.ecreativeindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

क्रिएटिव्ह पेरिफेरल्स अँड डिस्ट्रीब्युशन लिमिटेडचा

टिकाण : मुंबई

दिनांक : २८ नोव्हेंबर, २०१९

आरे इन्ज् अँड फार्मास्यूटिकल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ई-३४, एमआयडीसी, तारापूर, बोईसर, जि.पालघर-४०१५०६.
सीआयएन:एल९१९९९एमएच१९९०पीएलसी०५६५३८
दूर.:(०२२) ६६३३३१६६
येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागधारकांनी खाली नमुद वादीनुसार जुने हस्तांतरित कारारनामा (नमुना ७बी) चे हस्तांतरणाकरिता भागधारणांपासून हस्तांतर करारनामा सादर केलेला आहे.

हस्तांतरकर्त्याचे नाव	फोर्लिओ क्र.	अनुक्रमक पासून	पर्यंत	प्रमाणपत्र पासून	शेअर्स पर्यंत	हस्तांतरीतीचे नाव</
-----------------------	--------------	----------------	--------	------------------	---------------	---------------------